

(सांज दैनिक)

प्रकाशन: लातूर

पोष्ट परवाना L2/RNP/OMD- 52/24-26

Email-dainiklatursamachar@gmail.com

संस्थापक : स्व.शंकर माधव जडे (स्वातंत्र्य सैनिक)

कार्यकारी संपादक : शिवाजी दयानंद जडे

माओवादाच्या समाप्तीची सुरुवात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वोच्च नेता भूपतीसह ६१ माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सशस्त्र आत्मसमर्पण

गडचिरोली/वृत्तसंस्था : केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नातून माओवादी केंद्रीय समितीच्या अनेक जहाल म्होरक्यांसह एकूण ६१ सदस्यांनी सशस्त्र आत्मसमर्पण केले आहे. ही माओवादाच्या समाप्तीची सुरुवात असून माओवाद पूर्णपणे हद्दपार होणार, अशा परिस्थितीत आज आपण पोहोचलो असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या लढाईचे नेतृत्व गडचिरोली जिल्हा करत असून महाराष्ट्रासाठी हे अभिमानस्पद असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे साडेपाच कोटीहून अधिकचे बक्षीस असलेल्या नक्षल चळवळीतील सर्वोच्च नेता भूपती उर्फ म ल्लोनुल्ला वेणुगोपालराव याच्यासह माओवादी केंद्रीय समितीच्या दोन डिकेएसझेडसी सदस्य, १० डिव्हीसीएम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह एकूण ६१ जहाल माओवादी सदस्यांनी सशस्त्र आत्मसमर्पण केले. त्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. या सर्व आत्मसमर्पित माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात स्वागत करण्यात आले.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य गुप्त वार्ताचे आयुक्त शिरीष जैन, अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्वंर पंडा, आमदार

डॉ. मिलिंद नरोटे, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल, केंद्रीय रिझर्व पोलीस दल उप महानिरीक्षक (परिचालन) अजय शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आदी मान्यवर गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पांडू आलाम सभागृहात उपस्थित होते.

ऐतिहासिक आत्मसमर्पण आणि नवीन इतिहास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ४० वर्षांपूर्वी अहेरी, सिरोंचा या भागात नवीन दलम सुरू करून माओवाद पसरवणाऱ्या भूपतीसारख्या माओवादी नेत्याने आज ६१ साथीदारांसह सशस्त्र आत्मसमर्पण केले आहे. ही देशाच्या इतिहासातील अत्यंत मोठी घटना आहे. आजच्या आत्मसमर्पणातून नवीन इतिहास लिहिला गेला आहे. यापूर्वी उत्तर गडचिरोलीतून माओवाद संपुष्टात आणण्यात

आला आहे, आणि आजच्या या आत्मसमर्पणामुळे दक्षिण गडचिरोलीतील माओवादही संपुष्टात आला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्य माओवाद्यांनाही आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले, अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दंडकारण्याच्या या भागातील लोकांनी म।ओवादाशी लढा दिला. माओवादामुळे हा भाग विकासापासून वंचित राहिला. 'पिपल्स वॉर ग्रुप' द्वारे माओवादी सक्रिय झाले आणि त्यांनी येथील युवकांमध्ये व्यवस्थेविरुद्ध संभ्रम निर्माण केला. मात्र समता व न्याय फक्त भारतम्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातूनच येऊ शकते या वास्तविकतेची जाणीव झाल्याने माओवादी गडचिरोलीतून माओवाद संपुष्टात आणण्यात

आत्मसमर्पणाचे धोरण आणि पुनर्वसनाची ग्वाही

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आत्मसमर्पण करणाऱ्यांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. संविधानाचा आदर करेल, त्याच्या जीवनात सकारात्मक बदल होईल असा संदेश आम्ही आत्मसमर्पितांच्या पुनर्वसनातून देऊ, आत्मसमर्पण केलेल्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात येईल. यापूर्वी आत्मसमर्पण केलेल्यांना येथील उद्योगांमध्ये प्रशिक्षण देऊन नोकरी देण्यात आली असून, भविष्यातही रोजगार देऊन पुनर्वसन करण्यात येईल. आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनासाठी एकत्रितपणे एकूण ३ कोटी १ लाख ५५ हजार रुपये देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

गडचिरोली पोलीसांचे अभिनंदन आणि पुरस्कार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोली पोलीसांनी सातत्याने माओवादविरुद्ध मोहिमा आखून माओवादाला जेरबंद व नेस्तनाबूत केले. विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे नवीन माओवाद्यांची भरती रोखली, या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस दल आणि केंद्रीय राखीव दलाचे अभिनंदन करत गडचिरोली पोलीस दलाला १ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला. तसेच सजग राहण्याचे आणि लोकांचा यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.

सर्पण करत आहेत.

केंद्र सरकारची रणनीती

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून माओवादविरुद्ध निश्चित करण्यात आलेल्या धोरणांचे आणि गृहमंत्री अमित शाह यांनी २०२६ पर्यंत म।ओवाद संपण्यासाठी आखलेल्या रणनीतीचे कौतुक केले. या धोरणात आत्मसमर्पणातून मुख्य प्रवाहात सामील होणे किंवा पोलीस कारवाईला सामोरे जाणे हे दोनच पर्याय असल्यामुळे देशातून मोठ्या प्रमाणात म।ओवादाचे उच्चाटन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

विकास आणि रोजगार

गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक येत असून, हा जिल्हा 'स्टील मॅग्रेट' बनत आहे. गुंतवणूक करणाऱ्यांना १० टक्के स्थानिकांना रोजगार देण्याच्या अटीवरच परवानगी दिली जात असून, १ लाख

स्थानिकांना रोजगार देण्याचा मानस आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. गडचिरोलीत पायाभूत सुविधा उभारताना जल, जमीन, जंगल यांचा विनाश होऊ नये यासाठी ५ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. पुढील काळात गडचिरोलीला देशाचे ग्रीन स्टील हब तयार करण्यासाठी योजना आखल्या जात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी प्रास्ताविकात सांगितले की, २०२१ पासून आतापर्यंत १४० माओवाद्यांना अटक करण्यात आली, तर ८१ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, ९३ जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

यावेळी नक्षल पीडित कुटुंबांना धनादेशांचे वितरणही करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी उपस्थितांचे आभार मानले.

‘अमृत’ तर्फे महाराष्ट्रात दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव

लातूर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शनि पावन झालेल्या दुर्ग, गड यांचा सार्थ अभिमान अवघ्या भारत देशाला आहे. दर दिवाळी सणामध्ये बच्चेकंपनी मातीचे किल्ले बनवून छत्रपतींच्या कार्याचे स्मरण आणि अभिवादन करत असते. याच दुर्गाच्या प्रतिकृती साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात 'अमृत' ने दुर्गोत्सवाचे आयोजन या दीपावलीमध्ये केले आहे. हा एक विश्वविक्रम करण्याचा संकल्प अमृतने केला आहे.

शिवछत्रपतींच्या पराक्रमांचे साक्षीदार असलेल्या १२ दुर्गांना युनेस्कोच्या जागतिक वारसाच्या वास्तूंमध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि सान्या महाराष्ट्राचा ऊर अभिमानाने भरून आला. दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरोघरी बालदोस्त आणि तरुण, ज्येष्ठ मंडळीसुद्धा दुर्गाच्या प्रतिकृती साकारतात. नागरिकांनी आपल्या अंगणात, बाल्कनीमध्ये, हाऊसिंग सोसायटीच्या सार्वजनिक जागांमध्ये या १२ दुर्गांपैकी कोणतीही एक हुबेहब प्रतिकृती बनवावी आणि <http://www.durgotsav.com> या संकेतस्थळावर त्यासोबतचे सेल्फी पाठवावी. दुर्गोत्सवात सहभागी झालेल्या सर्वांच्या चित्रांचे संकलन केले जाईल. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने अभिनंदन पत्र पाठविण्यात येणार आहे.

या बारा दुर्गांपैकी एक साकारा प्रतिकृती रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, सातहेरदुर्ग, खंदेरीचा दुर्ग, जिंजी, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड, पद्मादुर्ग (सुवर्णदुर्ग). गडदुर्गाचा आकार कमीत कमी दोन फुट असावा. जास्तीत जास्त कितीही असावा. सेल्फीमध्ये गडदुर्गाचा जास्तीत जास्त भाग दिसावा. महाराष्ट्रात जास्तीत जास्त आबालवृद्धांनी गडदुर्ग बनवून, त्यासह सेल्फी काढून, दुर्गोत्सवाचे संकेतस्थळावर अपलोड करावी, असे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.



कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
भारत सरकार



माझी पॉलिसी माझ्या हातात
महा अभियान
१ ऑक्टोबर - ३१ ऑक्टोबर २०२५

“ प्रधानमंत्री पीक विमा योजना सातत्याने हवामानाच्या अनिश्चिततेशी निगडीत जोखीम कमी करून कष्टकरी शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. आज कोट्यावधी शेतकरी या शेतकरी-अनुकूल विमा योजनेचा लाभ घेत आहेत. ”

- नरेंद्र मोदी, प्रधानमंत्री



माझी पॉलिसी माझ्या हातात

- खरीप २०२५ ची पीक विमा पॉलिसी मिळवा
- आगामी रब्बी हंगामातही पीक विमा नक्की काढून घ्या

पीक विमा काढा, सुरक्षा कवच मिळवा

पंतप्रधान पीक विमा योजनेच्या ९ वर्षांची संपादने

- ८२+ कोटी शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त
- ₹१.९३+ लाख कोटींचे दावे स्वीकृत, पैकी ₹१.८९+ लाख कोटी शेतकऱ्यांना दिले
- २३+ कोटी शेतकऱ्यांच्या अर्जांना पीक विम्याचा लाभ
- राष्ट्रीय पीक विमा पोर्टल द्वारे पारदर्शक आणि त्वरित दाव्याचे अधिदान

देशव्यापी हेल्पलाइन १४४४७

तुमच्या गावामध्ये आयोजित शिबिरात आणि पीक विमा शाळेमध्ये नक्की जा

- तुमची पीक विमा पॉलिसी मिळवा
- पिकाचे नुकसान झाल्याचे कळवण्याची, दावा करण्याची प्रक्रिया आणि तक्रार निवारण व्यवस्थेविषयी जाणून घ्या
- तसेच आगामी रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढण्याची पूर्ण प्रक्रिया समजून घ्या आणि मार्गदर्शन मिळवा



प्रधानमंत्री
पीक विमा योजना

विमा भागीदार



योजने संबंधी अधिक माहितीसाठी संपर्क करा



जवळच्या कृषि विभाग कार्यालयामध्ये



जनसेवा केंद्र



क्रॉप इन्शुरन्स ऍप



https://play.google.com



पोस्ट ऑफिस



बँक शाखा



Facebook, Instagram, X, YouTube, LinkedIn



@PMFBY



योजने संबंधी अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा.



ओ३म् भूर्भुवः स्व: ।
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ।
धियो यो नः प्रचोदयात् ॥

लातूर समाचार

सणाचा आनंद वरचेवर ओसरत आहे

सण म्हटले की, आनंदाचा क्षण! नवे कपडे, नवीन काही तरी अन्न पदार्थ करून खाणे. नवीन वस्तू खरेदी करणे, नवीन काही तरी विशेष सुरवात करणे आदि प्रकार केले जातात, मात्र आलिकडे एक बाब चांगलीच जाणवत आहे ती म्हणजे कोणतेही सण घ्या, त्याचा आनंद दिवसेेंन-दिवस ओसरत आहे. यामागील कारण कोणती असतील हे जाणून घेतले पाहिजे. सणाच्या तयारीसाठी महिणा लागतो. एकत्र परिवार येणे, चर्चा-विचार-विनियम आदि प्रकार दिसून येत होते. घर सजविले जात होते. रंग देणे, स्वच्छता करणे आदि प्रकार नाही घेत होते. आता पहिला विचार म्हणजे सण तसे दररोजच साजरे केले जाताना दिसून येतात. पुर्वी गोडधोड हे सणाच्यावेळी मिळत. आमदानी म्हणजे उत्पन्न कमी असली तरी आनंद अधिक होता. आता आमदानी म्हणजे उत्पन्न भरसाठ दिसून येते. पुर्वी पगारी अधिक पाच हजार होती तेव्हा आनंद ओसाडून वाढात होता. आता पन्नास हजार पगार, सॅलरी झाली तरी आनंद लोप पावत आहे. पुर्वी चपाती, भात किंवा पोळी त्याच प्रमाणे गोडाचा एखादा प्रकार हा सणाच्यावेळी ताटात आई वाढत होती. आता दररोजच स्वयंपाकाला लावणारी मावशीच दररोज असे पदार्थ ताटात वाढते आहे. त्यामुळे सणाचा आनंद लोपला आहे. पुर्वी लग्न समारंभात जेवल्याशिवाय कोणी जात नसत आता लग्न लावले की बाहेर पडतात, ही वस्तूस्थिती जाणवत आहे. मुळात सणाचा उद्देश चांगला असतो. त्यामागे काही तरी इतिहास दडलेला आहे. भारतीय सण-उत्सवामागे काही तरी मतीत अर्थ आहे, ते विनाकारण साजरे केले जात नाहीत. मात्र आलिकडे सणाचे महत्व कमी झाले व त्यातील उत्साह देखिल कमी झाला आहे. होळी, गुढी पाडवा, दसरा किंवा दिवाळी त्याच प्रमाणे अनेक सण-उत्सवामागील मर्म ओळखले पाहिजेत. त्यानुसार वाटचाल असली पाहिजे. ती दिसून येत नाही. सण का साजरे करावेत किंवा यामागील उद्देश विसरले जात आहेत. त्यामुळे भारतीय मुळ संस्कृती, परंपरा विसरली जात आहे. हा मोठा धोका दिसून येत आहे. आपण ठिक आहोत, आपल्या माधारी आपल्या वंशजांना कोणती माहिती शिल्लक ठेवत आहोत. त्यांना कळाले पाहिजे. दसरा हा सण शस्त्र पुजनाचा आहे. पोळा हा बैलाचा सण, बैलामुळे शेतीत प्रगती करता येते. दिवाळी सण तर आनंदाबरोबर बहिणांचा सत्कार करण्याचा क्षण आहे. काही तरी उद्देश दिसून येतो. काही तरी आनंद घेवुन येणार प्रसंग आहे. हा आनंद का ओसरला जात आहे. यामागील कारणाचां शोध घेतला पाहिजे. वरचेवर सणाचे महत्व कमी होत आहे. सर्व समाजातील ही एक समस्या दिसून येत आहे. पुर्वी सणाच्यावेळी पुर्ण परिवार एकत्र येवून दिवाळीचा सण साजरा करीत. आज ती स्थिती दिसून येत नाही. परिस्थिती पार बदलून गेली आहे. आज पासून पंचवीस वर्षांपुर्वी वृद्धाश्रम होती का? ती कालांतराने का निर्माण करावी लागली. मुळात हा दोष हा पाल्याचा नसून पालकाचा आहे. पालकांची जी शिकवण दिली जाते त्याचा हा परिणाम आहे. आपले पाल्य हे पैसे कमावणारी एटीएम मशिन आहे. पालक आपल्या मुलावर संस्कार घडवित नाही तर तो पैसा कमविण्याचे धडे देत आहे. डॉक्टर, इंजिनियर, बँकेचा अधिकारी, कलेक्टर, मोठा ऑफीसर बनवित आहे. त्या बरोबर संस्कार घडवित नाही. त्याचा हा परिणाम आहे. मुलगा किंवा मुलगी अमेरिकेत आहे. परदेशात कमावते आहे. मृत्यू नंतर खांदा देण्यासाठी येत नाहीत. हे वास्तवात सत्य आहे. ते आजच्या परिस्थिती नाकारू शकत नाही. त्यामुळे विचार करा. आज सणात दोन दिवस काढणे अशक्य बनत आहे. आज पुण्यात किंवा मुंबईत राहाणारे आपले पाल्य दिवाळीच्या सणात किती उपस्थित राहातात, किती सहभाग असतो. याचा विचार केले तर कळून येतील. केवळ विचार करा, परिस्थिती भयाण होत आहे. आज एक तर कुटुंब मर्यादित होत आहे. एका कुटुंबियात एक डझन मुले-मुली असताना आज एका मुलास किंवा मुलीस एकच अपत्य दिसून येतात. एक टक्क्यावर परिवार आला आहे ही भायण स्थिती आहे, याचा परिणाम आगामी काळात दिसून येणार आहे. एका बंगल्यात एक डझन माणसे राहणारे असताना दोन माणसे दिसून येतात. खाण्याचा डब्बा हा खानावाळीतून येतो. सर्व काही मागविले जाते. घराचा घरपणा उरला नाही ही वस्तूस्थिती भयाण आहे. याचा विचार केला पाहिजे. त्याचा परिणाम सणावर होतात. सणाचा आनंद वरचेवर ओसरत चालला आहे. केवळ देखावा म्हणून सण साजरे होत आहेत. त्यामागील मर्म विसरले जात आहे. त्याचा उद्देश विसरला जात आहे. आपल्या पाल्यास संस्कार घडविणे विसरले जात आहे. पुर्वी वृद्धांना घराबाहेर काढले जात नव्हते तर जीवन अंता पर्यंत सेवा केली जात होती. मुळात जे आपण आपल्या आईवडीलवर अन्याय करीत आहोत तीच संस्कार मुलावर पडत असल्याने आपले पाल्य आपल्याला वृद्धाश्रमात पाठवत आहेत ही बाब लक्षात घ्यावी. बाब छुल्लक आहे मात्र परिणामकारक आहे. त्यामुळे असा एक दिवस येईल, सण कोणी साजरेच करणार नाही. प्रेमाची भावना संपून जाईल. कुटुंब वासल्याची भावना वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे विपुल स्वर्गातील अनुभव दिसून येणार नाही. आनंद हाच परमोच्च बिंदु आहे. तोच कुटुंबियात आनंद निर्माण करतो. वास्तविक कौटुंबिक आनंद बाजारात विकत मिळत नाही, कितीही किंमत मोजली जरी तो विकत घेतली जात नाही. ही बाब लक्षात घेतली जात नाहीत. दिवाळी किती दिवस राहिली आहे. तरी बाजारात गर्दी दिसून येत नाही. खरेदीसाठी ग्राहक नाहीत. अजून चिमणी-पाखरे घरट्यात परतली नाहीत. ही वस्तूस्थिती पाहून आता तरी योग्य विचाराने चालले पाहिजे. परिस्थिती ओळखुन वागाल तर परिस्थितीत सुधारणा होणार आहे नसता सण कसे साजरे करीत होतो हे चित्राद्वारे नंतरच्या पिढीस दाखवावे लागेल. जसे चिमणी, कावळे कसे होते हे नंतरच्या पिढीस चित्राद्वारे दाखवावे लागणार तसे सणाचे होणार आहे. त्यामुळे सण-उत्सव हे मिळून-मिसळून सर्व परिवार मिळून साजरे केले पाहिजेत. सणाचा आनंद वेगळाच असतो. वर्षाला एकदा सण येतात, दररोज नाही. दररोज हे केवळ पोटासाठी, जगण्यासाठी सर्व काही करीत आहोत. त्यामुळे सण हे आनंदाने संकटावर मात करून साजरे केले पाहिजेत.

गोवत्स द्वादशी (वसुबारस) दिवाळीचा मंगल प्रारंभ

दिवाळीचा पहिला दिवस, ‘वसुबारस’ किंवा ‘गोवत्स द्वादशी’, हा भारतीय हिंदू संस्कृतीत फक्त सण नाही, तर आपल्या जीवनमूल्यांचे, कृतज्ञतेचे आणि निसर्गाशी असलेल्या नात्यांचे प्रतीक आहे. गाय-वासराची पूजा करून आपण केवळ परंपरा जपत नाही, तर आपल्या संस्कृतीचा मूळ अर्थसमृद्धी, पोषण आणि विश्वकल्याणयाची जाण ठेवतो. आपल्या सांस्कृतिक वारशातील हाच पहिला दिवा प्रेम, मातृत्व, आणि निसर्गाशी एकात्मतेचा.

गोवत्स द्वादशीची कथा समुद्रमंथन या पौराणिक प्रसंगाशी जोडलेली आहे. देव-दानवांच्या मंथनातून कामधेनू आणि पाच अद्भुत धेनू उत्पन्न झाल्यात्यांपैकी नंदा धेनूस अर्पण म्हणून हा दिवस पाळला जातो. दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात वसुबारसने होते, जणू प्रकाशाच्या पर्वाची पहिली सौम्य पहाट.

गोपूजा म्हणजे कृतज्ञतेचा संस्कार. गाय ही केवळ जनावर नाही, ती देवतारूप ‘माता’ मानली जाते. ‘वसु’ म्हणजे धन आणि ‘बारस’ म्हणजे द्वादशीधनसमृद्धीच्या आशीर्वादासहित दिवस. श्रीकृष्णाचे जीवन गोधनाशी अविच्छेदपणे जोडलेले आहे; वसुबारस ही त्या आध्यात्मिक बंधाची आठवण करून देते.

गोधनाशिवाय ग्रामीण भारताची कल्पनाही अशक्य आहे. शेतीला बैलांच्या श्रमातून, दुधातून पोषण, शेणखतातून सुपीकता, आणि अन्नसुरक्षा मिळते. वसुबारस हा या योगदानाचा सन्मानशेतकऱ्यांच्या जीवनातील धनाची पूजा आहे. ‘गोधन हे खरे धन’दूध, शेण, शेणकांडे, मूत्र यांचे आर्थिक महत्त्व केवळ ग्रामींांगापुरते मर्यादित नाही; ते पोषण, ऊर्जा, औषधी आणि शेतीच्या उत्पादनक्षमतेचे आधारस्तंभ आहेत. वसुबारस हा या आर्थिक धनाच्या पूजेचा दिवस.

या सणादिवशी घरातील स्त्रिया वसुबारसची पूजा करतातवात्सल्य आणि मातृत्वाचा अमोघा संगम. गाय ही स्त्रीत्वाचे आणि सृष्टीपालनाचे प्रतीक; तिच्या अंगावर हळद-कुंकू लावणे म्हणजे प्रेमाने सजविणे आणि तिच्या मातेसमान स्थानाची ओळख करून देणे.

गोसंवर्धन म्हणजे जीवनमालिका टिकविणे. गाय ही निसर्गाच्या चक्राची



महत्त्वाची कडीप्राणी, वनस्पती, पृथ्वी आणि मानव यांना जोडणारी. वसुबारस हा निसर्गाशी एकात्म होण्याचा, जैविक संतुलन जपण्याचा दिवस. ग्रामीण भागामध्ये वसुबारस दिवशी अंगणात रांगोळी, गायीच्या अंगावर हळद-कुंकू, माळा, आणि पुष्पपोळीचा नैवेद्य ही रीत पाहायला मिळते. शहरी जीवनातही या परंपरेला नवी रूपे मिळालीउदाहरणार्थ प्रतीकात्मक गोपूजा, रांगोळी स्पर्धा, पर्यावरणस्नेही सजावट.

गाय ही धरतीचे रूप आहेजिच्या अंगावर आपण जगतो आणि जी आपल्याला पोषण देते. गोवत्स द्वादशी म्हणजे पृथ्वीला नमस्कार करण्याची भारतीय पद्धतआभाळ, धरती, जल, अन्न यांना मान देणारा दिवस. वसुबारसवर अनेक लोकगीतं, ओव्या आणि चित्ररचना आहेत. अंगणातील रांगोळीत गाय-वासराचे चित्र, देवी लक्ष्मी व कामधेनूचे प्रतीक, आकाशकंदिलाची रोषणाईहे सर्व दिवाळीच्या कलात्मक अभिव्यक्तीत भर घालतात. आज गोधन कमी होत आहे, गोवंश नष्ट होण्याचा धोका वाढत आहे. वसुबारस आपल्याला आठवण करून देते की सणाचा अर्थ फक्त पूजा नाही, तर संवर्धन, करुणा आणि पर्यावरण रक्षण. ही भावना पुढील पिढ्यांना वारसा म्हणून देणे हीच खरी दिवाळीची सुरुवात.

हा दिवस म्हणजे कृतज्ञतेचा उत्सव, जिथे गाय ही फक्त जनावर नसून, आपल्या जीवन आणि संस्कृतीची माता म्हणून स्मरणात राहते. वसुबारसचे पूजन करताना आपण

मध्यस्थी : वाद मिटविण्याचा सौहार्दपूर्ण मार्ग



वाद हे मानवी समाजातील अपरिहार्य वास्तव आहे, पण त्याचे समाधान सौहार्दपूर्ण पद्धतीने करणे ही खरी प्रगती आहे. हाच विचार लक्षात घेऊन भारत सरकारने मध्यस्थता कायदा, १९२३ लागू केला. या कायद्याचा उद्देश म्हणजे मध्यस्थीद्वारे वाद सोडवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करणे, मध्यस्थी करारांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे, मध्यस्थांची नोंदणीसाठी संस्था उभी करणे तसेच सामुदायिक आणि ऑनलाइन मध्यस्थीला प्रोत्साहन देणे हा आहे.

मध्यस्थीची पारवर्भूमी आणि कायदेशीर आधार

मध्यस्थीची कल्पना नवीन नसुस लवाद आणि सामंजस्य कायदा १९९६ तसेच कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा १९८७ या कायद्यांनी या प्रक्रियेला मजबूत कायदेशीर पाया दिला. विशेषतः लोक अदालतची स्थापना ही न्यायालयीन व्यवस्थेबाहेर समझोत्याने वाद सोडवण्याच्या संकल्पनेला चालना देणारी ठरली. न्यायालयांतील वाढती खटले व त्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता वैकल्पिक वाद निराकरण ही संकल्पना उदयास आली.

वैकल्पिक वाद निराकरणाची संकल्पना ADR म्हणजे पारंपरिक न्यायालयीन प्रक्रियेवजवी जलद, सोपी आणि कमी खर्चिक उपाय देणारी प्रणाली. यात लवाद, सामंजस्य आणि मध्यस्थी या पद्धतींचा समावेश होतो. मध्यस्थी ही त्यातील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रभावी पद्धत मानली जाते.

मध्यस्थी म्हणजे काय ?

मध्यस्थी ही एक स्वेच्छेची, गोपनीय आणि लवचिक प्रक्रिया आहे, ज्यात निपक्ष तृतीय पक्ष म्हणजे मध्यस्थ दोन्ही पक्षांना संवाद आणि समजुतीच्या माध्यमातून समाधानकारक तोडगा काढण्यास मदत करतो. न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा ही अधिक वेगवान, कमी खर्चिक आणि संबंध जपणारी

असते.

मध्यस्थीचे फायदे

न्यायालयीन खटल्यांच्या तुलनेत वाद लवकर निकाली निघतात, खर्च कमी आणि प्रक्रिया सोपी असते. वादग्रस्त पक्षांची गोपनीयता राखली जाते तसेच निकालावर दोन्ही पक्षांचा प्रत्यक्ष सहभाग आणि नियंत्रण असते. वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक नाती टिकवण्यासाठी मध्यस्थी उपयुक्त ठरते. प्रत्येक नागरिकाला वाद सोडवण्याचा सुलभ मार्ग उपलब्ध होतो, न्यायालयांवरील ताण कमी होतो आणि न्यायालयीन निकालापेक्षा अधिक सर्जनशील उपाय सापडतात.

मध्यस्थीसाठी योग्य वादप्रकार

मध्यस्थीचा उपयोग कौटुंबिक वाद (घटस्फोट, मुलांची देखरेख, वारसा), व्यावसायिक वाद (करार, व्यवहार, भागीदारीतील मतभेद), शेजारी वाद (मालमत्ता, आवाजासंबंधी तक्रारी), कामगार वाद (कर्मचारी-नियोक्ता मतभेद) आणि ग्राहक तक्रारी (वस्तू किंवा सेवांशी संबंधित वाद) अशा विविध क्षेत्रांत केला जातो.

मध्यस्थीची प्रक्रिया

मध्यस्थ प्रथम प्रक्रिया समजावतो, नंतर दोन्ही पक्ष आपली मते मांडतात. त्यानंतर एकत्र किंवा स्वतंत्रपणे मध्यस्थाशी चर्चा होते. मध्यस्थ परस्पर समजुतीने हिताचा विचार करून तोडगा सुचवतो आणि शेवटी दोन्ही पक्षांच्या सहमतीने लेखी करारावर स्वाक्ष्या घेतल्या जातात.

मध्यस्थाची भूमिका

मध्यस्थ निपक्ष, तटस्थ आणि संवाद सुलभ करणारा असतो. तो प्रशिक्षित व्यावसायिक म्हणून वाद व्यवस्थापन आणि संवाद कौशल्याचा वापर करतो. त्याचा उद्देश कोणत्याही पक्षाचा पक्षपात न करता दोन्ही पक्षांना तोडग्याच्या दिशेने नेणे हा असतो.

मध्यस्थी : शांततामय समाजाची पायाभरणी

भारतामध्ये मध्यस्थीबाबत जागरूकता झपाट्याने वाढत आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमधून हजारो प्रकरणे मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवली गेली आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे जनतेला मोफत कायदेशीर मदत पुरवून मध्यस्थीला प्रोत्साहन देतात. त्यामुळे सर्वांसाठी न्याय ही संकल्पना प्रत्यक्षात उतरते आणि समाजात सौहार्द वृद्धिंगत होते.

पुण्यातील यशस्वी मध्यस्थी उपक्रम

पुण्यात मध्यस्थीद्वारे वाद सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडवण्याच्या प्रयत्नांनी मोठे यश मिळाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘मॅडिशन फॉर द नेशन ड्राइव्ह’ या उपक्रमात तब्बल १,९२२ प्रकरणे मध्यस्थीद्वारे समाधानकारक रित्या निकाली निघाली. या मोहिमेमुळे वैकल्पिक वाद निराकरण यंत्रणांचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण महेंद्र के. मिहान म्हणतात, मध्यस्थी ही संघर्षांना सकारात्मक पद्धतीने सोडवण्याची दिशा देते. ती नातेसंबंध जपत समाजात सौहार्द वाढवते. पुण्यात मध्यस्थीला अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

सदस्य सचिव सोनल पाटील म्हणतात, मध्यस्थीद्वारे आम्ही पक्षकारांना परस्परसंमतीने समाधानकारक तोडगे शोधण्यासाठी सक्षम करतो. ही सर्वापर्यंत न्याय गोहोचण्याची आणि समाजात समेट व ऐक्य प्रस्थापित करण्याची प्रक्रिया आहे.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या या यशस्वी उपक्रमांमुळे मध्यस्थीला नवा वेग मिळाला आहे. मध्यस्थी ही केवळ वाद सोडवण्याची पद्धत नाही, तर ती संवाद, समजूत आणि सौहार्द यांचा सेतू आहे. या प्रयत्नांनी समाजात शांततेचा आणि न्यायाचा संदेश दिला आहे.

संदर्भ : जिन्हा माहिती कार्यालय, पुणे

फळ की फळांचा ज्यूस, ओराग्यासाठी काय फायदेशीर



नियमितपणे फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते, कारण डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ हंगामी फळे खाण्याची शिफारस करतात. सकाळी एक ग्लास फळांचा रस पिणे हे आरोग्यसाठी फायदेकारक वाटत असले तरी, रस न पिता संपूर्ण फळांचं सेवन केल्यास अधिक फायदे मिळतात, असे देखील आपल्या घरातील मोठे आपल्याला सांगताना दिसतात. तेव्हा फळ खाणे अधिक फायदेशीर आहे की त्यांचा ज्यूस पिणं, चला जाणून घेऊया.

मॉर्निंग एलॅक्सिर : एक ग्लास ताज्या फळांचा रस अनेकदा सकाळची चांगली सुरुवात मानला जातो, आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण फळ खाणे अधिक फायदेशीर ठरते. ज्यूसिंग प्रक्रिया फळांमधील फायबर काढून टाकते आणि कॅलरी कंट्रोल करते, ज्यामुळे पौष्टिक मूल्य कमी होतात.

ज्यूसिंगमुळे होणारी प्रक्रिया : ज्यूसिंगमध्ये अनेक प्रक्रियांचा समावेश होतो ज्यामुळे फळांचे सूक्ष्म पोषक घटक काढून टाकतात, जसे की जीवनसत्त्वे अ आणि प. फळे खाल्ल्याने तुम्हाला हे आवश्यक घटक त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात मिळतात.

पौष्टिक गुण : फळे आवश्यक पोषक तत्वांनी भरलेली असतात, तज्ञांच्या मते आरोग्याला चालना देतात. फळांच्या रसापेक्षा संपूर्ण फळांचे सेवन केल्याने तुम्हाला फायदे मिळण्याची खात्री असते.

फायबर : फायबर पाचक आरोग्य राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. फळांचे थेट सेवन केल्यांन फायबर टिकून राहते, परिपूर्णतेची भावना वाढते आणि पचनास मदत होते, तर रस काढल्यांन हा आवश्यक घटक काढून टाकला जातो.

साखरेची पातळी : टेस्टा पॅक किंवा ज्यूसच्या बॉटलमध्ये फळांच्या रसांमध्ये अनेकदा साखरेचा समावेश होतो, ज्यामुळे शरीरात साखरेची पातळी वाढू शकते. फळे निवडल्यांन साखरेची पातळी मेनेटेन्स राखण्यात मदत होते, व्यक्तींसाठी, **विशेषतः** मधुमेह असलेल्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे.

फ्लेवर विरुद्ध पौष्टिकता : फळ आणि त्याचा रस सारख्याच चवी असू शकतात, परंतु संपूर्ण फळांची पौष्टिक श्रेष्ठता अतुलनीय आहे. फळांचे सेवन केल्यांन तुम्हाला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचे मोठ्या प्रमाणात मिळतात. **तज्ज्ञांची निवड:** फळ आणि त्याचा रस यांच्यातील पर्याय दिल्यास, तज्ज्ञ फळ निवडण्याची शिफारस करतात. डॉक्टर त्यांच्या ज्युस पेक्षा ताज्या फळांचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

सलग तीन दिवस फक्त फळे खालल्यास शरीरावर काय परिणाम होतात



आपल्यापैकी अनेक लोक हे डिटॉक करण्यास प्राधान्य देतात. त्यामागे एकच कारण असतं आणि ते म्हणजे वजन कमी करणं. कारण आपण इतकं खातो की आपलं वजन वाढू लागतं. अशात आपण रोज नियंत्रणात खातो, पण एखाद्या दिवशी आपण इतकं काही खातो की एकवेळच जेवण आपण स्किप करतो आणि त्याला डिटॉक्स असं म्हणतात. जेणेकरून आपण जे आधी खाल्ल आहे ते पचेल आणि त्यासोबत आपण वजन नियंत्रणात येईल. डिटॉक्स ही एक प्रक्रिया असून त्यातही अनेक प्रकार आहेत. सध्या सगळ्यात लोकप्रिय असलेला प्रकार म्हणजे ७२ तास फास्टिंग. यात फक्त फळांचे सेवन करण्यात येते. याला फ़ूटेरियन डायट असं देखील म्हणतात. फ़ूटेरियन डायट केल्यांन तुमच्या शरीरातील सगळ्या गोष्टी नियंत्रणात येतील. त्यासोबतच तुमच्या शरिराला आवश्यक असलेले सगळेच व्हिटामिन, मिनरल्स, ऑन्टॉऑक्सिडंटस मिळतील असं सगळ्यांना वाटतं. दरम्यान, समुद्रहंभूरूला या इन्स्टाग्राम पेजवरून एक माहिती समोर आली असून असं आपण केल्याल आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया.

काय आहेत फायदे

१२ तासात तुमची पचन प्रक्रिया चांगली होते. तुमचं शरीर ते जे काही फळं खातंय त्याचं सगळे न्युट्रिएंट पूर्णपणे घेण्यास मदत करतं. तर त्यात असलेले डायटी फायबर हे पोट दुखीपासून अनेक पोटांच्या आजारांपासून हळू हळू आपली सुटका करू लागतं. २४ तासानंतर तुमच्या शरीरातील फॅट कमी होऊ लागतात. अशात तुमचं शरीर हे तुमची एनर्जी वाढवण्यासाठी शरीरातील फॅटस वापरू लागतं.

फक्त फळं खाल्यास काय वाईट परिणाम होतो

वजन वाढणं

अनेकांचं वजन हे कमी होऊ शकतं पण फळांमध्ये नॅच्युरल सारख असते त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. त्यातही तुम्ही खूप वेळ फक्त फळांचे सेवन केले तर. **मधुमेहाची चिंता** मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी ७२ तास फळांवर राहणे टाळायला हवे. कारण फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. किडनीचे विकार असलेल्यांसाठी धोका निर्माण होऊ शकतो.

वजय कमी होत नाही

बरेच लोक हे सगळच्या नाश्याला फळं खाण्यास प्राधान्य देतात. काही लोक तर जेवणात देखील फक्त फळं खातात कारण त्याना वजन कमी करायचं असतं.

आरोग्यदायी पर्याय असूनही, फळांचे जास्त सेवन केल्यांन शरीरातील कार्बोहायड्रेट वाढल्यामुळे वजन कमी होत नाही.

गोड खाण्याची इच्छा

सतत फळं खाल्यांन तुमची गोड खाण्याची इच्छा सतत वाढू शकते.

आता काबूलशी मैत्री आज आहे जागतिक हात धुण्याचा दिवस



अफगाण परराष्ट्र मंत्र्यांचे स्वागत केले असले व दहशतवादाविरुद्ध एकत्र लढण्याचे दोघांनी परस्पराना आश्वासन दिले असले तरी तालिबानी राजवटीस भारताने मान्यता दिलेली नाही, हा मुद्दा-ही महत्त्वाचा आहे.

अफगाणिस्तान बरोबरचे संबंध सुरळीत करण्याच्या दृष्टीने भारताने एक पाऊल पुढे टाकले आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सध्या भारताचे जे प्रतिनिधी कार्यालय आहे त्यास ‘टेक्निकल मिशन’ असे संबोधले जात आहे. त्याचा दर्जा वाढवून तेथे दूतावास स्थापन करण्याचा निर्णय भारताने जाहीर केला आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी नुकतीच भारतास भेट दिली. अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आहे व त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांची ही पहिलीच भारत भेट आहे. दोन्ही देशांतील संबंध अधिक मजबूत करण्याच्या दिशेने उचल-लेले हे महत्त्वाचे पाऊल आहे असे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी मुत्तकी यांचे स्वागत करतांना म्हटले. अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारत सहकार्य करेल असे ते म्हणाले. परस्पर आदर तसेच राजकीय, व्यापारी व जनतेचे आपसातील संबंध यावर आधारित संबंध असावेत; भारत एक जवळचा मित्र असल्याचे अफगाणिस्तान मानतो, असे स्वागतास उत्तर देताना मुत्तकी यांनी सांगितले. दिल्लीतील अफगाणी दूतावासात झालेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेत भारताचा ध्वज नव्हता, तसेच अफगाणिस्तानचाही अधिकृत झेंडा नव्हता. एकही महिला पत्रकार तेथे उपस्थित नव्हती. हे नियोजन कोणी केले ते कळलेले नाही.

सामरिक महत्त्व पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यातील तणाव, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातील बाग्राम हवाई तळ ताब्यात घेण्याचा जाहीर केलेला विचार, ट्रम्प यांनी जगावर लादलेले आयात शुल्क अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर मुत्तकी यांचा हा भारत दौरा झाला. अश्रफ घनी हे पूर्वी अफगाणिस्तानचे अध्यक्ष होते. अमेरिकेच्या आधारावर त्यांचे सरकार टिकले होते; मात्र अमेरिकन सैन्य परत गेल्यावर तालिबानने घनी सरकार उलथवले व सत्ता काबीज

केली. तेव्हा अफगाणिस्तानला ‘इस्लामिक रिप-ब्लिक ऑफ अफगाणिस्तान’ असे संबोधले जात असे. तालिबान आता आपल्या देशाला ‘अमिरात’ म्हणते. ‘इस्लामिक एमिरात ऑफ अफगाणिस्तान’ असे त्यांनी ठेवलेले नाव आहे. जयशंकर यांनी या वादात न पडता ‘अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री’ असा मुत्तकी यांचा उल्लेख केला. पत्रकार परिषदेच्या वेळी त्यांच्या शिटमंडळाने अफगाण अमिरातीचा झेंडा टेबलावर ठेवला. त्यांनीही हा वाद वाढवला नाही. आपल्या देशात महिलांचे हक्क डावलले जात आहेत हा केवळ अपप्रचार आहे, असा दावा करताना मुत्तकी यांनी आपल्या दे-शात ‘शरिया’ अस्तित्वात आहे व सर्वांना हक्क आहेत असे सांगितले; मात्र प्रत्येक देशाची स्वतःची परंपरा व चालीरीती असतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. अफगाणिस्तानमध्ये होणार्या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा स्थापण्याचे संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क विषयक समितीने नुकतेच जाहीर केले आहे. भारताचे अफगाणिस्तानातील हितसंबंध आर्थिक व राजकीय आहेत. ‘तेहरीक ए तालिबान’ पाकिस्तान या अतिरेकी संघटनेस अफगाणिस्तान आश्रय देत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे, तर काबूल व अन्यत्र झालेल्या स्फोटांमागे पाकिस्तान असल्याचा अफगाणिस्तानचा आरोप आहे. पहलगामवरील हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने भार-तास पाठिंबा व्यक्त केला होता. बाग्राम हवाई तळ ताब्यात घेण्याच्या ट्रम्प यांच्या योजनेस पाकिस्तान, चीन व रशियाबरोबरच भारतानेही विरोध केला आहे. पाकिस्तानातून होणारी अतिरेक्यांची घु-सखोरी हा दोन्ही देशांसाठी समान चिंतेचा मुद्दा आहे. त्यामुळे हा मुद्दा जयशंकर-मुत्तकी यांच्या चर्चेत प्राधान्याने आला. पाकिस्तान बरोबरच चीन अफगाणिस्तानातही प्रवेश करू पाहात आहे. भू राजकीय समीकरणांचा विचार करता पाकिस्तान व चीनला शह देण्यासाठी भारताला अफगाणिस्तानची गरज आहे. मूलभूत सुविधा क्षेत्रात भारताची अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक आहे. ती जपणेही आवश्यक आहे. चीनला न दुखावता अफगाणिस्तानशी संबंध वाढवण्याची तारेवरची कसरत भारतास करावी लागणार आहे.

मुंबई : जागतिक हात धुण्याचा दिवस दि. १५ ऑक्टोबरला साजरा केला जा-तो. जगभरातील लोकांना त्यांच्या हात धुण्याच्या सवयी सुधारण्यासाठी प्रेरित आणि एकत्रित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय हात धुण्याची मोहीम राबवली जात आहे . जगभरातील लोकांना रोग आणि संसर्ग टाळण्यासाठी साबणाने हात धुण्याचे महत्त्व पटवून देणे हा त्याचा उद्देश आहे. जिवाणू , विषाणू , घाण , सूक्ष्मजीव आणि इतर संभाव्य हानिकारक पदार्थ काढून टाकण्यासाठी साबण किंवा हॅंडवॉश आणि पाण्याने हात स्वच्छ करण्याची प्रक्रिया आहे. धुतलेले हात वाळवणे हा प्रक्रियेचा एक भाग आहे कारण ओले हात अधिक सहजपणे पुन्हा दूषित होतात. हात धुण्याचे फायदे – संसर्गाचा धोका कमी होतो – दूषित पृष्ठभागांना स्पर्श

केल्यानंतर किंवा डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करण्यापूर्वी हात धुतल्याने जिवाणू आणि विषाणू पसरण्यापासून रोखता येतात. रोगप्रतिकारशक्तीचे संरक्षण – हात स्वच्छ ठेवल्याने रोगप्रतिकारशक्तीवर जास्त ताण येत नाही आणि ती निरोगी राहते. स्वच्छता आणि आरोग्य – हात धुतल्याने माती, सूक्ष्मजीव आणि इतर अवांछित पदार्थ निघून जातात, ज्यामुळे एकूण आरोग्य चांगले राहते. सार्वजनिक आरोग्य सुधारते: शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नियमित हात धुण्याच्या सवयीमुळे संसर्गजन्य रोगांचा प्रसार कमी होतो. आजार २५-५० टक्के कमी करता येतात. अनेक रोगांपासून बचाव – कोविड-१९, , सर्दी, श्वसन सिन्सिशिएल व्हायरस इन्फेक्शन, अतिसार,डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील

भागाचा होणारा दाह, हात पाय आणि तोंडाचा आजार,हिपॅटायटीस ए जंतांचा प्रादुर्भाव, प्रतिजैविक प्रतिकार, हात कधी धुवावेत – जेवण बनवण्यापूर्वी, जेवण्यापूर्वी, जेवण वाढण्यापूर्वी आणि खाल्ल्यानंतर, शौचालयाला गेल्यानंतर, शिकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर हात धुवावेत. बाळाचे नाक साफ केल्यानंतर किंवा डावपर बदलल्यानंतर.आजारी व्यक्तीला भेट दिल्यानंतर घरात पाळीव प्राणी असल्यास त्यांच्यासोबत खेळल्यानंतर हात अवश्य धुवावेत. हात धुण्याची योग्य पद्धत – स्वच्छ, वाहत्या पाण्याने हात ओले करा. हातावर साबण लावा.हात चोळा (२० सेकंद):दोन्ही तळवे एकमेकांवर चोळा.एका हाताचा तळवा दुसऱ्या

हाताच्या बोटांच्या मध्ये घासून घ्या.बोटांची मागील बाजू एकमेकांवर घासून घ्या.नखांच्या खाली आणि अंगठा व्यवस्थित चोळा.हे सर्व साधारण २० सेकंदांपर्यंत करा.स्वच्छ, वाहत्या पाण्याखाली हात व्यवस्थित धुवा जेणेकरून साबण पूर्णपणे निघून जाईल. स्वच्छ टॉवेल किंवा पॅपर टॉवेलने हात कोरडे करा.



पॅलेस्टाईनचे स्वतंत्र देशाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता नाही. कतारवरील इस्रायलच्या हल्ल्यानंतर अरब देशांमध्ये अमेरिकेबद्दल साशंकता वाढली. ती दूर व्हावी यासाठी घाईत शांतता करार करण्यात आला.

इस्रायल आणि हमास यांच्यातील शांतता करारामुळे पश्चिम आशियातील अस्वस्थता कमी होईल, असे भाकित वर्तवले जात आहे. या करारातून काही काळ शांततेची अपेक्षा करता येईल; मात्र युद्धसदृश स्थिती पुन्हा निर्माण होणार नाही, हे गृहीत चुकीचे ठरेल. याचे कारण शांतता कराराच्या रचनेत आहे. कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पथक तैनात राहील. आंतरराष्ट्रीय भागीदार देश, स्वयंसेवी संघटना आणि खासगी क्षेत्रातील प्रतिनिधी लक्ष ठेवणार, म्हणजे नेमके काय? अमेरिकेचे दोनशे सैनिक तेथे राहतील. याचा अर्थ उघड आहे! पॅलेस्टाईनच्या रहिवाशांना आपले सरकार निवडता येणार का? गाझा पट्टीवर आपले नियंत्रण कायम राहावे, हा इस्रायलचा हेतू करारातील अनेक तरतुदीमधून उघड दिसतो. दोन वर्षांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू आहे. हमासने इस्रायली नागरिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर गाझा पट्टीची होरपळ सुरू झाली. त्यानंतर इस्रायलने हमासला संपविण्यासाठी कारवाई सुरू केली. ६७ हजारोहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला. गाझावरील कारवाईत अनेक शाळजांचा, शिक्षणतज्ज्ञांचा बळी गेला. या बौद्धिक नेतृत्वाला लक्ष्य करणे ही इस्रायलने हेतूपुर-स्सर केलेली खेळी. वीस लाखोहून अधिक नागरिक या संघर्षात विस्थापित झाले आहेत. युद्धामुळे ५४



हजाराहून अधिक मुले कुपोषित असून त्यापैकी सुमारे तेरा हजार मुलांची आरोग्यस्थिती गंभीर आहे. हमासने आतातायीपणा केला आणि इस्रायलने त्या अतिरेकी कृत्याला दिलेले उत्तर देखील क्रूर होते. इस्रायलचे अध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरोधात जगभर प्रतिक्रिया उमटल्या; पण त्यांना फरक पडला नाही. देशांतर्गत राजकारणातील वर्चस्वाची समीकरणे त्यांच्यासाठी कायम महत्त्वाची राहिली. पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यातील प्रत्येक संघर्षानंतर इस्रायलच्या सीमा विस्तारल्या, ही वस्तुस्थिती यावेळीही दिसली. त्यापैकी १५० जणांना इजिप्तमध्ये पाठविण्यात आले आहे. गाझा पट्टी पूर्ण बेचिराख झाली असून

काय? या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन दिसत नाही. याचे एक कारण अरब देश अमेरिकेच्या आहारी गेले आहेत. इतरवेळी धर्माच्या नावाने झनाटोफ्सदृश संघटना काढायच्या कल्पना हिंरिरीने मांडल्या जातात आणि याचा रोख पॅलेस्टाईन संपविण्याच्या धोरणाचे छुपे समर्थक असलेल्या अमेरिकेवर नसतो, तो असतो भारतावर! डोनाल्ड ट्रम्प यांच्या कृपेसाठी अमेरिकेची तळी उचलून धरणार्या पाकिस्तानला इस्रायलच्या बाजूने झुकलेल्या कराराचे समर्थन करण्याशिवाय पर्याय नव्हता. हेच अरब देश आणि पाकिस्तानसारख्या देशांचे दुर्लक्षी धोरण. अमेरिकेमुळे इस्रायलला उघड विरोध करता येत नाही आणि गाझातील विस्थापितांसाठी कायमस्वरूपी तोडगाही काढता येत नाही, असा त्यांच्यासमोर पेच आहे. आताच्या कराराचे ढोल बडविण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व केले जात आहे. इजिप्तमधील गाझा शांतता परिषद, हा त्याचाच भाग. इजिप्तचे अध्यक्ष अब्दले फतेह अल सिसी या परिषदेचे अध्यक्ष आणि डोनाल्ड ट्रम्प सहअध्यक्ष. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः जाण्याऐवजी परराष्ट्र राज्यमंत्री किर्तिवर्धमान सिंह यांना पाठविण्याचा योग्य निर्णय घेतला. कराराचा ज्यांच्याशी थेट संबंध ते इस्रायलचे अध्यक्ष नेत्यानाहू ज्यू धर्मातील सणाच्या कारणामुळे अनुपस्थित! काही ओलिसांची हमासने सुटका केली. इस्रायलने त्यानंतर आपल्या तुर्कगातील १९०० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. त्यापैकी १५० जणांना इजिप्तमध्ये पाठविण्यात आले आहे. गाझा पट्टी पूर्ण बेचिराख झाली असून

पौष्टिक खा, फिट राहा!

विनोद

प्रदेश

सुविचार

प्राचीन नियमांप्रमाणे सहवास केल्याने वंशवृद्धी, कन्या, सहाव्या रात्रीत पुत्र, सातव्या रात्रीत बंध्या पुत्री, मैत्रीलाभ, साहचर्य सुख, मानसिक परिपक्वता, दीर्घायु, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची प्राप्ती होते. पुरातन काळात दंपती प्रत्येक रात्री भेटत नव्हते. संतती प्राप्ती या उद्देशाने ते शारीरिक सुखाचा आनंद घ्यायचे.

बारावा नियम-मासिक धर्माच्या प्रथम चार दिवसात संभोग केल्याने पुंरुष आजारी पडतो.पाचव्या रात्री संभोगाने

तुम्ही उन्हामुळे रात्री लपन करत आहात व आम्ही वीजेमुळे दिवसा...!

माझे बाबा एक मुलगा आजारीपणाचे सोंग घेऊन घरी राहतो आणि मुख्याध्यापकांना वडिलांच्या नावे फोन करतो की, मुलगा आजारी आहे म्हणून. तिकडून मुख्याध्यापक आपण कोण बोलताय, असे विचारतात. त्यावर आवाज बदलून तो मुलगा म्हणतो, माझे बाबा बोलतायेत.'

Teacher: agar aise hee padte rahoge, zindagi mein kuch nahi banoge.

Student: jab zindagi mein kuch nahi banunga, tab main bhi ek teacher ban jaaunga sir.

तत्त्वज्ञान हे -

तात्विक दृष्ट्या सर्वोच्च गणित आहे.

केदार जोशी

संस्कृत सुभाषित

अति परिचयात् अवज्ञा...

अर्थ - आपली मर्यादा आपण सांभाळली पाहिजे. नाही तर मग आपला दर्जाही सांभाळणे शक्य होत नाही.

आडवे शब्द

- सन्मानपूर्वक पाठवणी
- अनावर, बेबंद
- बत्तीस शिराळ्याचा खास पाहुणा!
- धमकी
- जमाखर्च
- शेतातील हत्यार
- सकस
- दार
- लोणी
- दारूचा प्रकार
- नेहमी (हिंदी)
- लाकडाची एक उत्कृष्ट जात
- अ. जून, जरड
- खालच्या दर्जाचा
- मध्यम प्रमाण
- गाईचे पिछू
- हत्ती
- मनाचे ठेक लिहिणारे संत
- जाणकार
- मला
- स्तुती
- साधर्य
- यथावकाश, कालक्रमानुसार
- परिचय
- जारण-मारणवादी प्रयोग
- किमतीतील वृद्धी
- झाडाची कोवळी फांदी
- समशीतोत्पण
- पंख
- फरक, तफावत
- पासपोर्टला मराठी शब्द
- घागर
- एक रंगीत कंदमूळ
- वायु, त्रास
- किल्ल्याभोवतीची जाडजूड भिंत
- कार्य, काम
- मुसलमानांचा उपवासाचा महिना
- तुरंदार फळ
- पुन्हा
- बारा वर्षांचा काळ

- जाडसर पीठ
- कुंतीपुत्र
- अपमान
- आकाशातून पडणारे हिमकण
- शेतकरी
- आशीर्वाद
- शेंडीवाले फळ
- सुकाळ, वैभव
- तीव्र वास
- वाचा

उभे शब्द

- समुद्र
- लोकमान्यांचा गीतेवरील टीकाग्रंथ
- अराजक
- ख्रिश्चन धर्मप्रसारक
- होडी
- गणपती
- सहाय्यक
- समीक्षक
- गबाळा, अव्यवस्थित
- आवाज, गोंगाट
- एकरूप
- पातळ खांब
- तशी ठीकच!
- शहर
- नेहमी
- गाढव
- विष्णुचा बुटका अवतार
- खिशातील चौकोनी वस्त्र
- ओढाताण
- उघडपणे
- क्षणजीवी
- माजलेला
- तमाशातील शृंगारिक गीत
- 'लक्ष्मी ---, दीनानाथा, पद्मनाभा' (संत तुकारामांनी केलेला विष्णुचा धावा)
- दागदागिने
- अवघड, कष्टप्रद
- पाणी उकळतानाचा आवाज
- वेळ पाळणारा, वेळेप्रमाणे वागणारा
- पराभव

- बातमीदार
- एक पालेभाजी
- काजळ, सुप्ता इ.प्रकार
- पगार
- गवगवा
- व्रताच्या उद्यापनाच्या वेळी द्यायच्या वस्तू इ.
- मतगणना
- करपलेला भाग
- सुपारी कातरण्याचे साधन
- पूर्ण भरती
- नासक्या दुधाच्या वड्या
- ठराविक आणि नियमित मोबदला
- खा खा खाणारा
- एक ज्वालाग्राही पदार्थ
- आभाळ, आकाश

आडवे उतवे

- रवानगी ३.बेफाम ५.नाग ७.वेमदाटी
- ताळेबंद ११.अवजार १३.कसदार
- दरवाजा १७.नवनीत १८.रम १९.हमेशा
- सागवान २०अ.निबर
- हीन २३.सरासरी २५.वासरू २८.गज
- रामदास ३१.माहितगार ३२.मज
- भलावण ३५.नवल
- उत्तरोत्तर ३९.ओळख ४१.करणी
- भाववाढ ४५.डहाळी ४७.कोमट
- पर ५०.अंतर ५२.पारपत्र
- कळशी ५४.गाजर ५५.वात
- तट ५७.काम ५९.रमजान
- अननस
- परत ६४.तप ६६.खा ६७.पांडव
- मानहानी ७०.गारा ७२.किसान ७४.वर
- नारळ ७६.सुबत्ता ७७.भपकारा
- वाणी

उभे उतवे

- रत्नाकर २.गीतारहस्य ३.बेबंदशाही
- फादर ५.नाव ६.गजानन
- मदतनीस ९.टीकाकार ११.अजागळ
- रव १४.समसर १६.वासा
- बरी २२.नगर २३.सदा २४.रासभ

मनोरंजक महाशब्दकोडे

१		२		३	४			५	६	७	८		९
		१०					११			१२			
१३	१४			१५		१६			१७				
१८													
				१९			२०					२०अ	२०ब
						२१	२२					२३	२४
२५			२६		२७		२८			२९			३०
				३१				३२				३३	३४
३५	३६							३७			३८		
				३९		४०					४१	४२	
४३	४४					४५	४६		४७				४८
४९										५१		५२	
५३				५४						५५		५६	५७ ५८
				५९	६०			६१		६२		६३	
६४	६५		६६		६७					६८	६९		
७०	७१						७२		७३		७४		
७५					७६			७७					७८

- वामन २६.रूमाल २७.कुतरओढ
- राजरोस ३०.क्षणभंगुर ३२.मत्त
- लावणी ३६.वल्लभा ३८.रकमपात

- खडतर ४२.रटरट ४४.वक्तशीर ४६.हार
- पत्रकार ४९.चाकवत ५०.अंजन
- वेतन ५४.गाजावाजा ५५.वानवसा

- मतमोजणी ६०.मर ६१.अडकिसा
- समा ६३.पनीर ६५.पगार ६९.हावरा
- राळ ७३.नभ



इंग्लंड, वेस्ट इंडिजनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलची खरी परीक्षा

मुंबई : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या यशानंतर, ऑस्ट्रेलियातील आम्हानात्मक परिस्थिती गिलसाठी 'लिटमस टेस्ट' ठरणार आहे. शुभमन गिलने नुकतीच भारतीय वनडे संघाची कमान स्वीकारली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिका जिंकल्या आहेत, परंतु ऑस्ट्रेलियातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आणि जास्त आव्हानात्मक असते.या दौऱ्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही ६ महिन्यांच्या विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येथ्रश पुनरागमन करत आहेत.



त्यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंची उपस्थिती गिलसाठी मोठी सकारात्मक बाब आहे, पण त्याचबरोबर त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. गिलसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा हा 'लिटमस टेस्ट' (खरी परीक्षा) असेल. ऑस्ट्रेलियातील वेगवान आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलणे, हा कोणत्याही

कर्णधारासाठी कठीण अनुभव असतो. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यांमध्ये गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवले होते, पण ऑस्ट्रेलिया हे भारताचे सर्वात मोठे आव्हान असेल. निवड समितीने (अजित आगरकर) गिलला कर्णधार बनवण्याचा निर्णय २०२७ वनडे विश्वचषकाच्या तयारीच्या

दृष्टीने घेतला आहे. त्यामुळे गिलच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी आणि दीर्घकालीन योजनांवर या दौऱ्याचा मोठा परिणाम होणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होतानाचे दृश्य दिसत आहे. यामध्ये शुभमन गिलने रोहित शर्माला उत्साहाने मिठी मारली, तर विराट कोहलीला भेटताना त्याने हस्तांदोलन केले. दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी युवा कर्णधाराचे स्वागत केले. भारतीय संघ पर्थ, डलेड आणि सिडनी येथे तीन वनडे सामने खेळणार आहे. त्यानंतर पाच टी-२० सामन्यांची



वर्ल्डकपमधील सलग दोन पराभवानंतर महिला भारतीय संघाला मोठा दणका

दुबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यात स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल भारतीय महिला संघाला त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या पाच टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. रविवारी विशाखापट्टणम येथे झालेल्या विक्रमी आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन विकेट्सने पराभव

केला होता. रविवारी इंदूरमध्ये इंग्लंड विरुद्ध भारताला जिंकणे आवश्यक आहे. आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, भारताने निर्धारित वेळेपेक्षा एक षटक कमी टाकल्यामुळे एम्पिरेस आयसीसी इंटरनॅशनल पॅनेल ऑफ मॅच रेफीजच्या मिशेल पॅरा यांनी दंड ठोठावला आहे. आता भारतीय

संघातील क्रिकेटपटूंना त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या पाच टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने म्हटले आहे की, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने दंड स्वीकारला आहे आणि गुन्हा कबूल केला आहे. आणि त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही.

पण एकटा नडला ऋतुराज, महाराष्ट्राची लाज वाचवली!

थिरुवनंतपूरम-टॉप-५ पैकी ४ जण शून्य रनवर आऊट झाले, टीमची अवस्था १८ रनवर ५ विकेट अशी झाली, पण ऋतुराज गायकवाडने किझा लढवून महाराष्ट्राला अडचणीतून बाहेर काढलं आहे. रणजी ट्रॉफीच्या मोसमाला आजपासून सुरुवात झाली आहे. केरळविरुद्ध मोसमाच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या अर्ध्या तासामध्येच महाराष्ट्राची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. पृथ्वी शॉ, अर्शिन कुलकर्णी, सिद्धेश वीर आणि कर्णधार अंकित बावणे शून्य रनवर आऊट झाले, पण त्यानंतर ऋतुराजने ९१ रनची झुंजार खेळी केली. ऋतुराज गायकवाडने १५१ बॉलमध्ये ९१ रन केले, ज्यात ११ फोरचा समावेश होता. सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या जलज सक्सेनाने ४९ रनची खेळी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा महाराष्ट्राचा स्कोअर १७९७ असा झाला आहे. विकी ओत्सवाल १० रनवर आणि रामकृष्णा घोष ११

रनवर खेळत आहे. केरळकडून एमडी निधीशने ४ विकेट घेतल्या तर बसिलला २ आणि एडन ऍपल टॉमला १ विकेट मिळाली. रणजी ट्रॉफीच्या या मोसमाअंाधी पृथ्वी शॉने मुंबईची साथ सोडली आणि तो महाराष्ट्राच्या टीममध्ये आला, पण मोसमाला पहिल्याच सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये पृथ्वी शॉकडून घोर निराशा झाली. ४ बॉल खेळल्यानंतर पृथ्वी शॉ एकही रन न करता पॅव्हलियनमध्ये परतला. एमडी निधीशने पृथ्वी शॉला एलबीडब्ल्यू केले. सराव सामन्यात शतक पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफी आधी मुंबईविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात शतक झळकावले होते, पण या शतकानंतर पृथ्वीने मुंबईचा खेळाडू मुशीर खानसोबत पंगा घेतला. पृथ्वी शॉने मुशीरची कॉलर पकडून त्याला बॅटने मारहाण केल्याची घटना घडली, यानंतर पृथ्वीने मुशीरची माफी मागितली होती. मुंबईविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉने १८१ रनची खेळी केली.



२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अहमदाबादची यजमान शहरची शिफारस

नवी दिल्ली : २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (ओपुशरश्रीह त्राशी) यजमान शहरासाठी भारताच्या 'अहमदाबाद' शहराची शिफारस करण्यात आली आहे. 'राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारी मंडळाने' अहमदाबादला प्रस्तावित यजमान शहर म्हणून निवडण्याची शिफारस केली आहे.

यजमानपदासाठी भारतासमोर नायजेरियाची राजधानी अबुजा या शहराचे आव्हान होते. मात्र, कार्यकारी मंडळाने नायजेरियाला २०२६ किंवा त्यानंतरच्या स्पर्धांसाठी यजमानपदाची तयारी करण्यासाठी पाठिंबा देण्याची



रणनीती आखली आहे. जर अहमदाबादची निवड निश्चित झाली, तर भारतामध्ये तब्बल २०२६ किंवा त्यानंतरच्या स्पर्धांचे आयोजन होईल. यापू-

र्वी, भारताने २०१० मध्ये नवी दिल्लीत राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केले होते. २०३० राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद मिळाल्यास, भारताच्या २०२६ ऑलिम्पिक

स्पर्धांच्या आयोजनाच्या महत्वाकांक्षेला मोठे बळ मिळेल. ऑलिम्पिकसाठीही अहमदाबाद हेच प्रमुख शहर म्हणून प्रस्तावित आहे. अहमदाबादमध्ये शताब्दी राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करणे हा भारतासाठी एक 'असामान्य सन्मान' असेल. यामुळे भारताची जागतिक दर्जाची क्रीडा आणि एक उत्साही क्रीडा संस्कृती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शहरात 'सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह'चे बांधकाम सुरू असून, यात नॉर्ड मोदी क्रिकेट स्टेडियम व्यतिरिक्त जलतरण केंद्र,

स्टार खेळाडूची बॅट तळपली, गोलंदाजांना घाम फुटेपर्यंत चोपले

दिल्ली-टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी १९ ऑक्टोबरला रंगणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा युवा स्टार क्रिकेटपटू ईशान किशन यांची बॅट तळपली आहे. ईशान किशनने रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात खणखणीत शकत ठोकले आहे. त्याने ही शतक ठोकून टीम इंडियासाठी पुन्हा दावेदारी ठोकली आहे. टीम इंडियाचा युवा स्टार क्रिकेटपटू ईशान किशन गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघापासून दूर आहे.या दरम्यान तो देशांतर्गत क्रिकेट आणि विविध लीगमध्ये खेळताना दिसतोय.या दरम्यान तो टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतो आहे.

अशात रणजी ट्रॉफी स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे.या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तामिळनाडू विरुद्ध खेळताना झारखंडचा कर्णधार आणि विकेटकिपर ईशान किशनने खणखणीत शतक ठोकलं आहे. पाचव्या नंबरवर मैदानात उतरलेल्या ईशान किशनने खतरनाक खेळी केली. ईशान किशन या सामन्यात आजच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १२५ धावांवर नाबाद खेळतो आहे. या खेळीत त्याने २ षटकार आणि १४ चौकार मारले आहेत.खरं तर झारखंडने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण झारखंडची सुरुवात चांगली झाली नव्हती. कारण शिखर मोहन अवघ्या १० धावांवर बाद झाला होता. त्याच्या पाठोपाठ कुमार सुरज ३

तो कुठेही जाणार नाही! विराट कोहलीच्या आरसीबी मधील भविष्यावर मोहम्मद कैफ यांची प्रतिक्रिया!

नवी दिल्ली-भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील भविष्यावर अलीकडे अनेक चर्चा सुरू होत्या. विशेषतः त्याने संघाच्या व्यावसायिक करारावर स्वाक्षरी न केल्याने त्याच्या संभाव्य निवृत्तीबाबत अफवा पसरल्या. मात्र भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी या सर्व चर्चाना पूर्णविराम देत स्पष्ट केले आहे की, कोहली अजूनही आरसीबी संघाशी पूर्णपणे जोडलेला आहे आणि त्याचा खेळाडू करार अजूनही कायम आहे.कैफ यांच्या मते, कोहलीने व्यावसायिक करारावर स्वाक्षरी न करण्यामगे एकच कारण आहे, संघामध्ये संभाव्य मालकी बदल. आरसीबी मध्ये मालकी हक्कात काही बदल होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोहलीने नवीन व्यावसायिक करार करण्यास थोडी प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. 'कदाचित नवीन मालक येतील आणि कराराच्या अटी बदलतील. त्यामुळे कोहली सध्या कोणत्याही



घाईत नाहीये,' असे ते म्हणाले.कोहलीचा आरसीबी संघाशी असलेला भावनिक संबंध नवीन नाही. २००८ पासून म्हणजे आयपीएल च्या पहिल्याच हंगामापासून तो या संघाचा भाग आहे. आणि त्याने वारंवार सांगितले आहे की, आयुष्यातील पहिला आणि शेवटचा आयपीएल सामना तो फक्त बंगळुरूसाठीच खेळेल. त्याचे हे वचन अजूनही कायम आहे.क्रिकेटमधील त्याची अलीकडील कामगिरी पाहता, निवृत्तीचा विचार दूरदूरपर्यंत वाटत नाही. २०२५ च्या आयपीएल मोसमात त्याने ६५० हून अधिक धावा करत आरसीबीला पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून दिले.

याचबरोबर २०२४ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तो सामनावीर ठरला आणि २०२३ च्या वनडे विश्वचषकात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आला. सर्वात महत्वाचे म्हणजे, विराट कोहलीने स्वतःच्या चाहत्यांना वचन दिले आहे की तो फक्त आरसीबीसाठीच खेळेल. जरी तो संघाचा कर्णधार नसला तरी त्याचा संघाशी असलेला भावनिक आणि व्यावसायिक संबंध अतूट आहे. त्यामुळे आयपीएल मधून त्याच्या निवृत्तीबाबत पसरलेल्या अफवा खोटेय असून, तो पुढे आरसीबीसाठी खेळत राहणार आहे. जरी विराट कोहली सध्या आरसीबीचा कर्णधार नसला तरी त्याची संघातील भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्याच्या उपस्थितीने संघाचे मनोबल उंचावते आणि युवा खेळाडूंना आधार मिळतो. त्यामुळे इंडियात पुनरागमन करण्यासाठी निराधार आहेत, असे स्पष्ट होत आहे.

लग्न न करताच हा क्रिकेटर विराटचे भारतातून पॅकअप, लंडनमध्ये झाला सेटल आहे तीन मुलांचा पिता!

मुंबई -वेस्टइंडीजचा धडाकेबाज ऑलराउंडर डेव्हन ब्रावो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या क्रिकेटमुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे. रिपोट्सनुसार, ब्रावो अजूनही अविवाहित आहे पण त्याला तीन मुले आहेत आणि त्याचं नाव तीन वेगवेगळ्या गर्लफ्रेंड्सशी जोडले गेलं आहे. ब्रावोच्या रॉलॅमस पार्टनर्सपैकी सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे खिता गोंडालविस, जी एक प्रोफेशनल शेफ आहे. ती ब्रावोच्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे आणि अनेकदा ती त्याला स्टेडियममध्ये चीअर करताना दिसते. खिता गोंडालविस, ब्रावोची खास साथीदार खिता ही केवळ ब्रावोची पार्टनर नसून स्वतःच्या करिअरमध्येही यशस्वी आहे.

नवी दिल्ली-विराट कोहली १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे सीरीजसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायच्या आधी विराट कोहली दिल्लीजवळच्या गुरुग्राममधल्या त्याच्या घरी पोहोचला. गुरुग्राममधल्या प्रॉपर्टीचे अधिकार म्हणजेच पॉवर ऑफ अटॉर्नी विराटने त्याचा भाऊ विकास कोहलीच्या नावावर केलं आहे. मंगळवारी दुपारी विराट कोहली गुरुग्राम मधल्या वजीराबाद तहसील कार्यालयात गेला. तिकडे जाऊन विराटने गुरुग्राममधल्या

प्रॉपर्टीचं जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी भाऊ विकास कोहलीच्या नावावर केली. विराट कोहलीने तहसील कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांसोबत फोटोही काढले. तसंच त्याने कर्मचाऱ्यांना ऑटोग्राफही दिल्या. विराट कोहली हा मागच्या काही महिन्यांपासून इंग्लंडमध्ये शिफ्ट झाला आहे, तसंच तो इंग्लंडमध्ये सेटल होणार असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे इंग्लंडला सेटल व्हायच्या आधी विराटने प्रॉपर्टीबद्दलचे कायदेशीर अधिकार भाऊ विकास कोहलीला सोपवले आहेत.

पॉवर ऑफ अटॉर्नी एक कायदेशीर दस्तावेज आहे, जो एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला प्रॉपर्टीसंदर्भातील कायदेशीर आणि आर्थिक कार्य करण्यासाठी अधिकृत परवानगी देते. यामुळे पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेल्या व्यक्तीला बँक, मालमत्ता व्यवस्थापन, करारांवर स्वाक्षरी करणे यासारख्या आर्थिक बाबींसह इतर अनेक क्षेत्रांमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार मिळतो. जोपर्यंत पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली व्यक्ती हा करार रद्द करत नाही, तोपर्यंत पॉवर ऑफ अटॉर्नी मिळालेल्या व्यक्तीकडेच हा अधिकार असतो.

सध्या मी जवळपासः, सूर्यकुमार यादवने दिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत

नवी दिल्ली:सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० मालिकेमध्ये आणि आशिया चषकात उकृष्ट कामगिरी केली होती. पण यादरम्यान आता सूर्यकुमार यादवने त्याच्या निवृत्तीबाबत संकेत दिले आहेत. सूर्यकुमार यादवचे निवृत्तीचे संकेत भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया चषकाचे जेतेपद पटकावले. सूर्यकुमार यादवचं लक्ष्य आता जगातील नंबर वन भारतीय संघाला सलग दुसरं टी-२० विश्वचषक पटकावून देणं हे असणार आहे. टी-२० विश्वचषक २०२६ फेब्रुवारीमध्ये खेळवला जाणार आहे, पण या विश्वचषकापूर्वीच सूर्यकुमार यादवने स्वतः आंतरराष्ट्रीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

सूर्यकुमार यादव आता ३४ वर्षांचा आहे, त्याने येत्या ३ वर्षांमध्ये कोणत्या स्पर्धा खेळायच्या आहेत; हेदेखील निश्चित केल्या असून त्याच्या निवृत्तीबाबत त्याने मोठं वक्तव्य केलं आहे. सूर्यकुमार यादव भारतासाठी टी-२० मधील एक महत्त्वपूर्ण फलंदाज आहे. फलंदाजीबरोबर सूर्यने भारताच्या टी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीही उत्तमरितेने पार पाडली.



न्यूज २४शी संवाद साधताना सूर्यकुमार यादवने सांगितलं की, तो पुढील तीन ते चार वर्षे टी-

२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देत आहे. त्याने पुढे हेही उघड केलं की त्याचं लक्ष्य २०२८ मधील लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि त्याच वर्षी होणारा टी-२० विश्वचषक खेळण्यावर आहे. ३७,

३८व्या वर्षीही फिटनेस कामय ठेवण्यावर त्याचा भर असेल. सूर्यकुमार यादव म्हणाला, सध्या मी जवळपास ३४-३३५ वर्षांचा झालो आहे. मला वाटतं, जर मी पुढील तीन ते चार वर्षे व्हाईट-बॉल क्रिकेटवर योग्य प्रकारे लक्ष केंद्रित केलं, तर ते माझ्यासाठी आणि संघासाठी दोघांसाठीही चांगलं ठरेल. त्यामुळे मी संघासाठी अजून प्रभावीपणे योगदान देऊ शकेन. खरं सांगायचं तर, २०२८ ऑलिम्पिक आणि त्या वर्षाचा टी-२० विश्वचषक खेळणं माझ्या डोक्यात आहे. गोष्टी कशाप्रकारे घडतील यावर नजर देत आहे. सध्याच्या घडीला आणि येत्या वर्षांमध्ये मला स्वतःला फिट ठेवायचं आहे, कारण जेव्हा तुम्ही ३७-३८ वर्षांचे होता, तेव्हा फिटनेस हा अधिक महत्वाचा

असतो. रणजीमध्ये महाराष्ट्राची उडाली भंबेरी! ४ षटकांत ४ गडी बाद, पृथ्वी शॉसह तिघे शून्यावर बाद; संजू संमनसच्या संघासमोर गुडघे टेकले सूर्यकुमार यादवने सांगितलं की, जर तो क्रिकेटपटू नसता, तर नक्कीच तो व्यवसायिक झाला असता. कारण त्याच्या पत्नीला बिझनेसची चांगली जाण आहे आणि तिच्याशी सतत बोलताना त्यांना आपल्या व्यवसायिक समजुतीची आणि दृष्टिकोनाची जाणीव झाली आहे. सूर्यकुमार यादव म्हणाला, मी क्रिकेटपटू नसतो तर १०० टक्के मी बिझनेस केला असता. मला बिझनेसची थोडी जाण आहे आणि माझं लग्न झाल्यापासून मी बिझनेस करू शकतो याचा अंदाज मला आहे.

सरस्वती संगीत कला महाविद्यालयाला

शास्त्रीय गायनात सुवर्णपदक

लातूर/प्रतिनिधी : येथील सरस्वती संगीत कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव “ज्ञानतीर्थ – २०२५” मध्ये सहभागी होवून सरस्वती संगीत कला महाविद्यालयाला एकूण दोन पारितोषिके मिळाली.



त्यामध्ये अनिरुद्ध प्रभाकर वाघचवरे या विद्यार्थ्याने शास्त्रीय गायन या कलाप्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याने राग नंद मध्ये विलंबित लयीमध्ये बडाख्याल व मध्यलयी मध्ये छोटाख्याल ची बंदिश गाऊन श्रोत्यांची व परीक्षकांकडून सुद्धा उत्स्फूर्त दाद मिळवली.युवा कलाकार ब्रह्मराज कांबळे याने

शास्त्रीय तालवाद्य या कलाप्रकारात सर्वतृतीय क्रमांक पटकावला.

त्याने पखवाज एकल वादनमध्ये ताल चौताल या तालामध्ये वादन करून श्रोत्यांची मने जिंकली.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तालमणी प्राचार्य डॉ. राम बोरगावकर सर आणि सुरमणी पं. बाबुराव बोरगावकर सर,प्रभारी प्राचार्य डॉ.सुदाम पवार, संघ व्यवस्थापक संगीत विभाग प्रमुख प्रा.अमोल जाधव,प्रा.गणेश बोरगावकर,प्रा. डॉ. वसंत बंडे, प्रा. पांडुरंग गोरे,प्रा.डॉ. बालाजी शिंदे,प्रा.डॉ.संतोष कुलकर्णी,प्रा.डॉ.राम खलंग्रे, प्रा.डॉ.मोनालिसा खानोरकर,प्रा.ज्योती मामडगे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सरस्वती महाविद्यालयात वाचन

प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा



लातूर/प्रतिनिधी : येथील सरस्वती संगीत कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुदाम पवार व प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.महादेव जाधव यांनी भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुदाम पवार ,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. बालाजी शिंदे,महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.रवि चव्हाण,प्रा.डॉ.वसंत बंडे,प्रा.पांडुरंग गोरे,डॉ.राम खलंग्रे,डॉ.संतोष कुलकर्णी,प्रा.अमोल जाधव,प्रा.डॉ.मोनालिसा खानोरकर, प्रा. ज्योती मामडगे,प्रा.सलील शहाजिंदे,प्रा.तुकाराम येमले, श्री. विठ्ठल चव्हाण,श्री.बळीराम कदम,श्री. कॉडीराम कागले,श्रीमती भागीरथी लाड आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सरस्वती महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले.

यावेळी राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथील लोकप्रशासन विभागातील प्रा.डॉ.महादेव जाधव यांनी “ वाचनातून व्यक्तिमत्व विकास “ या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना म्हणाले की,भारतरत्न डॉ ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या मानवतावादी प्रगल्भ विचारधारेचे विविध पैलू उलगडून सांगितले. आजच्या तरुणांनी विविध क्षेत्रांत संशोधन करून देशाचा नावलौकिक वाढवला पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार विविध ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना वाचनाची प्रचंड आवड होती. वाचनामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.वाचन हे व्यक्तिमत्व विकासस पुरक असून वाचनामुळे शब्दसंग्रह, लेखन कौशल्य, ज्ञानार्जन, सर्जनशीलता आणि विश्लेषणात्मक विचाराच्या विकासास मोठा हातभार लागतो असे विचार प्रा.डॉ.महादेव जाधव यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुदाम पवार यांनी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या साधेपणातील असामान्यत्व आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाचे महत्व अनेक उदाहरणातून सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.बालाजी शिंदे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.तुकाराम येमले यांनी केले.तर सर्व उपस्थितांचे आभार प्रा.पांडुरंग गोरे यांनी मानले.

औरादशहाजानी येथे होणार भव्य शेतकरी भवन

कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम, माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे प्रयत्न

औरादशहाजानी/आयुब बागवान

: कृषी उत्पन्न बाजार औरादशहाजानी येथे नवीन शेतकरी भवन बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच मंजूरी दिली असून माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नाने मंजूरी मिळाली आहे. या शेतकरी भवनासाठी १ कोटी ५२ लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मुक्कामाची सोय व्हावी व शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा देखील त्याच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने औरादशहाजानी ता. निलंगा येथे शेतकरी भवन उभारण्यासाठीच्या सूचना माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केल्या होत्या त्यानुषंगाने

संचालक मंडळाने सभापती नरसिंग बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शेतकरी भवन उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करून त्याबाबतचा प्रस्ताव पणन विभागाकडे पाठवण्यात आला होता. याबाबत माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यानी पाठपुरावा करून कृषी उत्पन्न बाजार समिती औराद शहाजानी येथे भव्य शेतकरी भवन मंजूर करून घेतले असून त्याबाबतची प्रशासकीय मंजूरी सोमवारी ता. १३ आक्टोबर रोजी मिळाली असून यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. हे शेतकरी भवन उभारण्यासाठी एक कोटी ५२ लाख ७१ हजार २४७ इतक्या रकमेच्या अंदाज पत्रकास शासनाने नुकतीच मंजूरी दिली आहे. एक वर्षाच्या आत हे काम पूर्ण केले जाणार असून औरादशहाजानी बाजार

समिती कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची गैरसोय यानित्ताने टळणार आहे. शिवाय औरादशहाजानी येथील वैभवात भर पडणार आहे.

संचालक मंडळाकडून अभिनंदनाचा ठराव

औरादशहाजानी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी भवन उभारण्याचा शासन निर्णय सोमवारी दि. १३ आक्टोबर रोजी प्राप्त झाला. मंगळवारी ता. १४ आक्टोबर रोजी संचालक मंडळाची नियोजित बैठक होती यावेळी संचालक संजय दोरवे यांनी असा ठराव मांडला की, माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नामुळेच लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे शेती पीकाचे मोठे नुकसान झाले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना औराद येथे पाहणी दौऱ्याला आणून त्याची



तिव्रता लक्षात आणून दिली त्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरीव मदत मंजूर झाली. शिवाय औराद येथे शेतकरी भवन मंजूर करून निधीचीही तरतूद केल्याबद्दल संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला यास संचालक रामभाऊ काळगे यानी अनुमोदन दिले. हा ठराव

टाळ्या वाजवून सर्व संचालकांनी एकमताने मंजूर केला.

यावेळी सभापती नरसिंग बिरादार, उपसभापती शाहूराज थेटे, वाघजी पाटील, शाहूराज पाटिल, बंकट बिरादार, नागनाथ स्वामी, कालिदास रेड्डी, सचिव सतिश मरगने यासह सर्व संचालक उपस्थित होते.

दयानंद कला महाविद्यालयात “दांडिया

रास” २०२५ उत्साहात संपन्न

लातूर/प्रतिनिधी :दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी दयानंद कला महाविद्यालयात नवरात्रीनिमित्त युवती कल्याण मंडळ अंतर्गत “दांडिया रास” २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजीराव गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. संगीता जी लहोटी यांना निमंत्रित करण्यात आले होते. संगीता जी बोरा, स्मीता जी अग्रवाल,निकेता जी भांगव, श्रीदेवी जी मंत्री, डॉ. पद्मा जी तोष्णीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. दरवर्षी महाविद्यालयीन युवतींसाठी दांडिया रास चे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सदभावना जोपासला जातो. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते स्ट्रेज करेज वृद्धिंगत होण्यासाठी तसेच आत्मविश्वासाने मुलींना सौंदर्य खुलवण्यासाठी या माध्यमातून मदत होते. दांडिया खेळल्याने मानसिक शांतता आणि लयबद्ध नृत्य केल्याने शारीरिक स्वास्थ चांगले राहते या करिता खास युवतींसाठी हे आयोजन केले जाते . या दांडिया रास कार्यक्रमात विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांमधून बेस्ट ड्रॅसिंग, बेस्ट प्लेअर, बेस्ट कपल प्रथम द्वितीय तृतीय निवडण्यात आले . परिक्षक म्हणून कृपाली शाह आणि अमिता शाह यांना बोलावण्यात आले होते.

या प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे पर्यवेक्षक प्रशांत दीक्षित कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास, युवती कल्याण मंडळाच्या अध्यक्ष प्रा. हर्षा जैन, सदस्य प्रा. डॉ. मीना घुमे, प्रा. डॉ. अश्लेषा बिराजदार प्रा. मानसी आग्ने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका कार्यालयीन कर्मचारी व मोठया संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

ग्रंथालये ही आधुनिक काळातील मंदिरेच : डॉ. चव्हाण

दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या चित्रफित स्पर्धेत कु. गौतमी गोरे प्रथम

लातूर/प्रतिनिधी : येथील दयानंद

वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन आणि चला ग्रंथांच्या बनात : चित्रफित स्पर्धा समारोप कार्यक्रम दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून दयानंद कला महाविद्यालयातील प्रा.डॉ. अंकुशकुमार चव्हाण उपस्थित होते. त्यांनी वाचनातून समृद्धिकडे या विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. चव्हाण पुढे म्हणाले, ‘डिजिटल युगात वाचन संस्कृतीला अनेक समस्या भेडसावत आहेत. आज वाचन हे केवळ हेडलाईन्स किंवा सोशल मीडिया स्ट्रेस पुरते मर्यादित राहिले आहे. ही वाचन संस्कृती व्यापक पातळीवर पोहोचली पाहिजे. वाचनामुळेच विचारांचे सौंदर्य वाढून अभिव्यक्तीची समृद्धता प्राप्त होते. पुस्तके कठीण प्रसंगी मार्गदर्शन करतात आणि संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देतात. ग्रंथालये ही आधुनिक काळातील मंदिरे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर होते.



व्यासपीठावर स्वारातीम विद्यापीठ नांदेडचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संतराम मुंदे, आयक्युएस्सी समन्वयक डॉ. बाळासाहेब चव्हाण, बीसीए विभागप्रमुख प्रा. शशिकांत स्वामी आणि बीबीए विभागप्रमुख डॉ. वैशाली सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना डॉ. विठ्ठल जाधव म्हणाले, या स्पर्धेत त एकूण ५१ विद्यार्थ्यांनी ग्रंथ परीक्षणावर आधारित चित्रफिती (व्हिडिओ) बनवून सहभाग नोंदवला. चला ग्रंथांच्या बनात : चित्रफित स्पर्धा मध्ये कु. गौतमी पांडुरंग गोरे (वाणिज्य) हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर, कु. हर्षदा बंडगर (बीसीए) हिने द्वितीय,

आणि कु. वरद मुंदे (बीसीए) हिने तृतीय क्रमांक मिळवला. त्याचबरोबर, कु.सोनी पुंडले (बीसीए) हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षीय समारोप आयक्युएस्सी समन्वयक डॉ. बाळासाहेब चव्हाण यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. लता जाधव तर आभार सौ. शिवराणी दुबे यांनी मानले.

कार्यक्रमास डॉ. ब्रिजमोहन दाधमा, प्रा. प्रसाद पाटील डॉ. खदीर शेख, यांसह प्राध्यापक, तसेच लक्ष्मीकांत वाघ यासह सर्व ग्रंथालय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

निलंगा तालुक्यात अज्ञातानी दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीन बनमी जाळल्या

डॉ.अरविंद भातांब्रे यांच्याकडून दोन्ही शेतकऱ्यांना मदत

निलंगा/प्रतिनिधी : मागच्या अनेक दिवसांपासून अस्मानी संकटाने परेशान झालेल्या शेतकऱ्याचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आसताना. त्यातच मजुरांचाही बेभाव मजुरी देऊन जमा केलेले निलंगा तालुक्यातील मौजे बोरसुरी व ताडमुगळी येथील दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीन बनमी जाळून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम अज्ञातानी केले निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील सुमनबाई व सिद्धार्थ बाबुराव सूर्यवंशी यांच्या नावे असलेल्या सहा एकर मधील सोयाबीन काढून जमा केलेली बनीम कोणीतरी अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास पेटवली. त्यामुळे शेतकऱ्याचे ७० ते ८० कट्टे सोयाबीन जवळपास दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. तसेच

ताडमुगळी येथील शेतकरी गुंडेराव माधवराव गवंडगावे यांच्या सर्वे नंबर १७९ मधील २ एकरातील सोयाबीन काढून शेतात बनीम लावून ठेवलेली असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दीवसा ६च्या दरम्यान शेतकरी शेतात नसलेला अंदाज घेऊन पेटवून दिली. एकाच रात्रीतून दोन शेतकऱ्यांच्या बनमी पेटवून दिले व शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे नीच काम केले आहे काम करणाऱ्या लोकांवर कोण कारवाई करेल व या शेतकऱ्यांना कशी नुकसान भरपाई मिळेल हे संकट शेतकऱ्यांसमोर उद्भवलेले आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर मोठी आर्थिक टंचाई चा फटका शेतकऱ्याला बसला आहे त्यामुळे दिवाळी कशी साजरी होणार हे संकट घोंगावत आहे दोन्ही शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे शेतकरी

पूर्णपणे हातात झालेला दिसतोय या घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी लहाने व कृषी सहाय्यक स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून महसूल प्रशासनाला कळविण्यात आले आहे त्यामुळे महसूल प्रशासनाकडून शेतकऱ्यांना या संकटात काही मदत होईल का याची अपेक्षा केली जात आहे.

डॉ.अरविंद भातांब्रे यांच्याकडून दोन्ही शेतकऱ्यांना मदत

निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील शेतकरी सुमनबाई बाबुराव सूर्यवंशी या शेतकरी महिलेने कष्टाने पिकवलेलं सोयाबीन काढनी नंतर बनीम मारून ठेवले होते,पण समाजकंटक झालेल्या नुकसानाची पाहणी केली व सुमनबाई बाबुराव सूर्यवंशी यांना ११ बनीमस आग लावून दिली ही घटना



कळताच क्षणी डॉ अरविंद भातांब्रे यांनी स्थानिक शेतकरी व गावकरी यांच्या समवेत घटनास्थळी भेट देऊन काही लोक समाजात असातत अशाच अज्ञात व्यक्तींनी त्या सोयाबीनच्या बनीमस आग लावून दिली ही घटना

गवंडगावे यांना ५ हजार रुपयांचे मदत म्हणून धनान्देश दिले. यावेळी औराद महसूल मंडळ निरीक्षक अॅड.संदीप मोरे पाटील, बालाजी सावरे, दत्तात्रय माने, व्यंकट पाटे, तुषार माकणे व अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये ‘वाचन प्रेरणा दिवस’ साजरा



लातूर/प्रतिनिधी : दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, लातूर मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

या उपक्रमाच्या निमित्ताने

महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी एकत्र येऊन ‘वाचनध्यास’ उपक्रम राबवला. या वेळी सर्वांनी एक तास वाचन करून ज्ञानवृद्धी, प्रेरणा आणि विचारांची देवाणघेवाण साधली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचा संदेश दिला गेला.कार्यक्रमास

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाजिद चाऊस, बी. फार्मसी विभागाचे प्रमुख प्रा. अरुण कोंडापूर, डी. फार्मसी विभागाचे प्रमुख प्रा. सुरज मुळगे, प्रा. रोहित उस्मानळे, प्रा. प्रतीक चिंचोले, प्रा. तह्ना काझी, ग्रंथपाल शारदा कानामे, तसेच इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रो. जडे यांचे रबरी शिक्के

कॉम्प्युटर नॉयलॉन रबर असलेले

टिकाऊ रबरी शिक्के

तयार करून मिळतील.

शाखा १.

जडे-भारत प्रिंटिंग प्रेस, मेनरोड, लातूर

शाखा २.

जडेऑफसेट प्रिंटर्स, मित्र नगर, लातूर

संपर्क: (०२३८२) २४२६०८, २४५४०९



